

Date: 23.05.2023

To,
The Listing Compliance
BSE Ltd.
PhirozeJeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

Scrip Code: 531996

Dear Sir/Madam,

Sub: - Newspaper Advertisement

We inform your good self that the Audited Financial Results for the quarter and Year ended on 31st March, 2023 required under Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015 have been published in "Active Times" and "Mumbai Lakshdeep" on 23rd May, 2023.

The copy of publication of the same are enclosed herewith for your record.

Please take the same on record and oblige

Thanking you.

Yours faithfully

FOR, ODYSSEY CORPORATION LIMITED

Odyssey Corporation Limited

102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai Mumbai City - 400067 CIN:L67190MH1995PLC085403 Email Id:odysseycl9999@gmail.com Telephone No: 022-26241111

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023.

(Rs. In Lacs except per value share) STANDALONE Particulars 31.03.2023 31.03.2022 31.03.2022 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2022 31.03.2023 Audited Unaudite Audited Audited Audited Audited Unaudited Audited Audited Audited Total Income from Operations 1318.3 1,672.7 1318.39 1760.85 1886.1 365.0 442.6 87.52 97.44 47.0 365.83 442.6 86.6 97.4 47.08 ofit/(Loss) for the period efore Tax, Exceptional and/Or Extraordinary items Profit/(Loss) for the period before Tax after Exceptional and/Or Extraordinary items) (183.1 148.7 128.8 150.0 607.2 (182.7 148.3 128.3 149.52 602.9 Net Profit/(Loss) for the period After tax roll Comprehensive Income for the Period

Comprising Profit/(Loss) for The period (after tax) and 127.86 (187.29 149.19 144.78 608.97 (186.86) 148.82 127.3 144.24 604.6 her Comprehensive Income (after tax) uity Share Capital (Face Value of Rs. 5/- per share) 1969.71 1.969.7 1.969.71 1.969.71 1.969.7 1.969.7 1.969.7 1,969.71 1,969. 5117.18 5625.12 5452.2 4944. he Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 5/- each)
For continuing and discontinuing Operations.

- The Above Financial results for the quarter and Year ended 31st March, 2023 have been prepared in accordance with the applicable Indian accounting standard (Ind AS) notifies by the Ministry of Affairs.

 The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their respective Meeting held on 22st May, 2023.

 The Company's business activity fall within a single primary business segment.

Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary

回 Finsiand Bajaj Housing Finance Limit

Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014 Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA

POSSESSION NOTICE

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s)/ Co Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Description of Secured Asset	Demand Notice	Date of
(immovable Property)	Date and Amount	Possession
All that piece and parcel of the Non-	22nd December	20-May-23
agricultural Property described as:	2022	
FLAT NO. 406 4TH FLOOR TOWER	Rs. 39,90,173/-	
B/A-2 BUILDING NAME MY CITY	(Rupees Thirty Nine	
FACE 1 PART-II DIVA MANPAPA	Lac Ninety Thousand	
ROAD OFF SHIL ROAD DOMBIVALLI	One Hundred	
EASTTHANE-421204	Seventy Three Only)	
	(Immovable Property) All that piece and parcel of the Non- agricultural Property described as: FLAT NO. 406 4TH FLOOR TOWER B/A-2 BUILDING NAME MY CITY FACE 1 PART-II DIVA MANPAPA ROAD OFF SHIL ROAD DOMBIVALLI	Description of Secured Asset (Immovable Property) All that piece and parcel of the Nonagricultural Property described as: FLAT NO. 406 4TH FLOOR TOWER BIA-2 BUILDING NAME MY CITY (Rupees Thirty Nine FACE 1 PART-II DIVA MANPAPA Lac Ninety Thousand ROAD OFF SHIL ROAD DOMBIVALLI One Hundred

Place: THANE Date: 23/05/2023

Sd/- Authorized Officer, Bajaj Housing Finance Limited

BAJAJ

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014. Branch Office : 3rd floor, Khullar Chambers, 304 and 305 Munje Chowk, Sitabuldi, Nagpur-440012

Demand Notice Under Section 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Undersigned being the Authorized officer of M/s. Bajaj Housing Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s)/ Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e. defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there-on for Home loan(s)/ Loan(s) against Property advanced to them by Bajaj Housing Finance Limited and as a consequence the loan(s) have become Mon Performing Assets. Accordingly, notices were issued to them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules there-to, on their last known addresses, however the same have been returned un-served/ unde livered, as such the Borrower(s)/ Co-Borrower(s) are hereby intimated/informed by way of this publication notice to clear thei outstanding dues under the loan facilities availed by them from time to time.

batcharing date under the lear recinition availed by them from time to time.						
Loan Account No./ Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) & Addresses	Address of the Secured/ Mortgaged Immovable Asset/ Property to be enforced	Demand Notice Date and Amount				
Branch: YAVATMAL. Lan: 587RMLEA887964 1. Ajay Ramdas Lakhani (Borrower)At Hari Niwas,Arni Road Near Kishor Provision, Kavar, Nagar, Vaidya, Yavatmal, Maharashtra-445001 2. Pooja Vikram Lakhani (Co-Borrower) At Hari Niwas, Arni Road Near Kishor Provision, Kavar, Nagar, Vaidya, Yavatmal, Maharashtra-445001 3. Monika Ajay Lakhani (Co-Borrower) At Hari Niwas, Arni Road Near Kishor Provision, Kavar, Nagar, Vaidya, Yavatmal, Maharashtra-445001	erty situated at Nazul Sheet 49C Nazul Bhumapan No 62/2, Plot No 62/2 Part Kasbe Yavatmal admeasuring 73.96 Sq. mtrs., TQ & Dist, Yavatmal, Maharashtra-445001 North: Shop Of Bajoriya And Shaha East: Civil Line and Property of Mr.	Rs.43,40,647/- (Rupees Forty Three Lac Forty Thousand Six Hundred Forty				

This step is being taken for substituted service of notice. The above Borrowers and/ or Co-Borrowers Guarantors) are advised to make the payments of outstanding along with future interest within 60 days from the date of publication of this notice failing which (without prejudice to any other right remedy available with Bajaj Housing Finance Limited) further steps for taking possession of the Secured Assets/ mortgaged property will be initiated as per the provisions of Sec. 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 The parties named above are also advised not to alienate,create third party interest in the above mentioned properties. On which Bajaj Housing Finance Limited has the charge.

Date:23.05.2023. Place: YAVATMAL

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM ANILKUMAR JAGDEV YADAV TO YADAV AS PER JAGDEV

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM TUSHAR CHANDRAKANT MODY TO TUSHAR CHANDRAKANT MODI AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SARUP DAYALSINGH RAWAT TO SAROPSINGH DAYALSINGH RAWAT

AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

SARUP DAYAL SINGH RAWAT TO SAROP DAYAL SINGH RAWAT AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM LATA GHYAN ASWANI TO LATA GYANCHAND ASWANI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM ADITI

MEHTA TO ADITI U OZA AS PER HEMANSHU I HAVE CHANGED MY NAME FROM

NIDHIBEN KALUBHAI SATIKUVAR TO NIDHI KALUBHAI SATIKUVAR

I HAVE CHANGED MY NAME FROM LALIT BHALECHAND JAIN TO LALITKUMAR BHALECHAND JAIN

I HAVE CHANGED MY NAME FROM GEETA PRAKASH CHHADWA TO GITA PRAKASH CHHADWA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM RUPSINGH SATRA TO RUPSHI SATRA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MAMIBEN RUPSINGH SATRA TO BHAMIBEN RUPSHI SATRA AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM DHWANI PRAKASH CHHADVA TO PRAKASH CHHADWA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM PRAKASH PALAN CHHADVA TO CHHADWA PRAKASH PALAN PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM GITA PRAKASH CHHADVA TO PRAKASH CHHADWA AS PER DOCUMENT

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMAD TAUSIF SALAHUDDIN TO MOHD KHAN KHAN AS PER SALAHUDDIN DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SUGANDHA BHARGAV SAWANT TO VISHAKHA VILAS CHAVAN PER MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE NO. (M-2333079)

I HAVE CHANGED MY NAME FROM RAVISHANKAR BHAGWANDAS SONI TO RAVI BHAGWANDAS SONI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SANGEETA BHAGVATSINGH THAKUR
TO SANGEETA PRAVEEN ROKADE AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SHEHNAZ TO SHAINAZ AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM PRATAP MOTIRAMJI SUNDVESHA TO PRATAPCHAND MOTIRAMJ SUNDVESHA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SOLOMON MARGARET BENJAMIN TO AGNESITA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM DEEPAKKUMAR PYARELAL MOURYA TO DEEPAK PYARELAL MOURYA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM ABHISHEK VIJAYKUMAR SINGH TO ABHISHEK VIJAY SINGH AS PER MAHARASHTRA GOVERNMENT GAZZETE NO. M-2341773 DATED 18/05/2023

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH NAZIA BI MUMTAZ AHMED TO NAZIA MOHAMMED SIRAJ UDDIN SHAIKH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SIRAJUDDIN TO MOHAMMED SIRAJ UDDIN SHAIKH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED KALIM MOHAMMED CHOUDHARY SAEE MOHAMMAD KALIM MOHAMMAD SAEE CHAUDHARY GOVERNMENT MAHARASHTRA GAZZATE NUMBER M-2339231

I HAVE CHANGED MY NAME FROM PURVA PANKAJ BRAMHABHATT TO PURVA PANKAJNAYA BRAHMBHATT AS PER DOCUMENT. PANKAJNAYAN

HAVE CHANGED MY NAME FROM ALPABEN RAJESH YADAV TO ALPA RAJESH YADAV AS PER DOCUMENT

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM RIZWANA KHATOON MUKHTAR

TO RIZWANA ZAFAR TAUSIF AHMED SIDDIQUI DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

SUNSRA 8 SUMAIYA SADIK SUMAIYA SADIK SUNASRA SUMAIYA SADIK SUNESRA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM HUSEN MAHAMAD / MUSTAK MOHAMMAD MUSTAK MANSURI

MANSURI TO MUSTAKBHAI MAHAMMADBHAI MANSURI PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

NISHIT TO NISHITH SHAH DHIRAJLAL SHAH AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM DIVYANSH VIKAS SOBHANI DIVYANSH AMIT KUKREJA GAZZETE NO. **P-2310173**

I HAVE CHANGED MY NAME FROM SUREKA CHRISTINA TAWADE / CHRISTINE TO PETER TAWADE AS SUREKHA CHRISTINE PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SIDDHARTH HARISCHANDRA SIDDHARTH HARISCHANDRA KHEKDYA AS PER DOCUMENT.

PUBLIC NOTICE Notice is hereby given to all the

concerned that the Original Agreement dated 19/01/1985 in respect of Flat No. 38 on First floor and Original Agreement dated 30/04/1986 in respect of Flat No. 37 on First floor in the building no. B-3 in "PARANJAPE NAGAR", lying, being and situated at Village: Kophrad, Tal. Vasai, Dist. Palghar, between M/S. Paranjpe Construction Co. & Mr. Shyamprasad Pradeep Bhatiya has been lost, therefore, if any person is having any right, title, claim and interest against aforesaid Flats then he can take the objection within 14 days from the date of this Public Notice in the office of R.T. PATHAK, Advocate, at 111, Kapadia House, Gaothan Rd. Virar(W).

> Signature R. T. PATHAK Advocate

Date: 23/05/2023

Read Daily Active Times

LOSS OF SHARES

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of Hawkins Cookers Limited, having its registered office at Maker Tower, F 101, Cuffe Parade, Mumbai - 400005 has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without further intimation

Names] of holder[s] and jt. holder[s],	Folio No.	Kind of Securities and face value	No. of Securities	Certificate No.	Distinctive number[s]
		Equity Share, F.V – Rs. 10/-	30	45785	1197906 to 1197935
Pratibha Prakash Jt. With Anjishnu Prakash	P001523		20	45785	1713071 to 1713090
			50	51345	2038479 to 2038528
			33	79346	4054000 to 4054032
			39	94782	5058063 to 5058101

Place: Patna

Date: 23 May 2023

Name[s] of holder[s]/ Applicant Pratibha Prakash Jt. with Anjishnu Prakash A - 43, MIGH, Kankarbagh,

Sampatchak, Patna – 800020

FEDBANK FINANCIAL SERVICES LTD.

Having corporate office at Kanakia Wall Street, A-Wing, 5th Floor, Unit No.501, 502, 511, 512 Andheri - Kurla Road, Chakala, Andheri East, Mumbai, Maharshtra - 400093

The below mentioned Borrower and Co – Borrower/s (collectively referred as "Borrowers") mortgaged their immovable property (securities) to Fedbank Financial Services Limited (hereinafter referred to as "Fedfina") and avail the Loan. The said Loan is classified as Non – performing Asset on 06-04-2023 because the Borrowers have failed to repay the Loan amount. In this connection Fedfina had issued a Demand Notice on 15/05/2023 under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcemer of Security Interest Act 2002 to the addressee. The details are published here as an alternative service under Section 13(2) and Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. You are requested to repay the amount mentioned in the Demand Notice and the accompanying interest within 60 days of the publication of this notice. In case of failure to do so, the signatory shall take such appropriat action under Section 13(4) and 14 of the Act on the said property to safe guard the interest of the Fedfina Details of Loan Number, Borrowers, Demand Notice sent under Section 13(2), amount requested and details of immovable prope

are given below.

LAN No.	Borrower / Co – Borrower / Mortgagor Names	Demand Notice Date	Amount
FEDMUMLAP0483444 & FEDMUMLAP0484830	1.M/s. RPJ Overseas & Exim Pvt. Ltd. (Borrower) Through its Director 2.Prakash Kumar (Co - Borrower) 3.Rinki Prakash Kumar (Co – Borrower)	15/05/2023	Rs. 1,43,67,100/- (Rupees One Crore Forty Three Lakhs Sixty Seven Thousand One Hundred only) as on 11/05/2021 i.e. Rs. 1,27,01,072/- (Rupees One Crore Twenty Seven Lakhs One Thousand Seventy Two Only) in Loan Account No. FEDMUMLAP0483444 and Rs. 16,66,028/- (Rupees Sixteen Lakhs Sixty Six Thousand Twenty Eight Only) in Loan Account No. FEDMUMLAP0484830

Schedule-A Description of Property

(Particulars of the Immovable Property mortgaged to Fedfina)

Flat No. 801, admeasuring 840 Sq. Ft. Built up area, on the 8th Floor, of the building known as Mohid Heights, Mohid Heights Co. Op. Housing Society Ltd., situated at R.T.O. Lane, Suresh Nagar, Lokhandwala Road, constructed on the land bearing Survey No. 111D, CTS No. 825 (Part) of Revenue Village Ambivali, Andheri (West), Mumbai - 400053

The said Borrowers are prohibited under Section 13(13) from transferring the asset / property, whether by lease, sale or otherwiswithout the prior written consent of Fedfina. Any person contravenes the provisions the said act shall be liable for pui specified in the said Act.

DATE: 23.05.2023

AUTHORISED OFFICER Fedbank Financial Services Ltd

KSHITIJ POLYLINE LIMITED

CIN:L25209MH2008PLC180484 Registered office: 8, Sona Udyog, Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai - 400069 Website: https://kshitijpolyline.co.in Email Id: bg@kshitijpolyline.com

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING

Notice is hereby given that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard issued by ICSI on General Meetings ("SS-2") (Including any statutory amendment(s) modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), read with Genera Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13 2020 ,General Circular No. 22/2020 dated June 15, 2020 , General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 General Circular No. 20/2021 dated December 08, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 03/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), the Company is seeking approval of its members for passing of following resolutions as set out in the Postal Ballot Notice dated: May 22, 2023, Monday, by way of remote e-voting:

Resolutions Item No.

To consider and approve the alteration of Memorandum of Association o the Company.

Members are hereby informed that:

- 1. The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to cast their vote through remote e-voting facility is Friday, May 12, 2023. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) fo providing e-voting facility to shareholders.
- 2. The members whose names appear in the register of members/register of beneficial owners as on the Cut-off date shall only be entitled to avail the remote e voting facility. A person who is not a member as on the Cut-off date should treat this Notice for information purposes only
- 3. In compliance of statutory provisions, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice only through e-mail, on Monday, May 22, 2023, to those shareholders whose e-mail IDs are registered with the Company/Depositories and whose names appear in the register of members/register of beneficial owners as or the Cut-off date. Further, physical copy of Notice along with explanatory statement and Postal ballot form has not been sent to the members for this Postal ballot Hence, the members are required to communicate their assent/dissent only through remote e-voting system.
- 4. The remote e-voting period shall commence on Tuesday, May 23, 2023 (09:00 AM) (IST) and will end on Wednesday, June 21, 2023 (5:00 PM) (IST). The remote e voting module will be disabled thereafter by NSDL. Once the vote on a resolution is cast by a Member, they shall not be allowed to change it subsequently to cast the vote again. The detailed procedure/instructions for e-voting are specified in the Notes to the Postal Ballot Notice.
- The Board of Directors of the Company has appointed Ronak Jhuthawat & Co. Practicing Company Secretary (Certificate of Practice no. 12094) as a Scrutinizer for conducting this Postal Ballot process.
- The aforesaid Notice along with explanatory statement is available on the website of the Company i.e., https://kshitijpolyline.co.in/, website of e-voting agency at www.evoting.nsdl.com and website of National Stock Exchange at www.nseindia.com. Those Members, whose e-mail IDs are not registered, are requested to refer to the procedure mentioned in the Notes to Postal Ballot Notice available on the above websites, to cast their votes electronically
- Members holding shares in electronic form are requested to register/update their e mail IDs with the respective depository participants and in case of shares held Ir physical form, by sending a request through e-mail to the Registrar and Share Transfer Agent (R&TA) of the Company i.e. KFin Technologies Private Limited at email id umesh.pandey@kfintech.com with a copy marked to kshitij123@hotmail.com.
- In case of any queries/grievances, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or refer to the instructions as mentioned in the Postal Ballot Notice or call on toll free nos.: 1800-1020-990 or 1800-22-44-30 or send a request to Mr. Abhijeet Gunjal, Assistant Manager, NSDI at evoting@nsdl.co.in. Members may also write to the Company at the e-mail ID kshitij123@hotmail.com.
- The results of the Postal Ballot, along with Scrutinizer's Report, will be declared within the statutory timelines by placing the same on the website of the Company i.e., $\underline{\text{https://kshittipolyline.co.in/}} \text{ and e-voting agency i.e. } \underline{\text{www.evoting.nsdl.com}}$ Further the results shall also be communicated to the Stock Exchange simultaneously.

Date: 22nd May, 2023

For Kshitij Polyline Limited Sd/

Bharat Hemraj Gala Managing Director DIN: 01994342

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that an original Article agreement made and entered into a Article agreement made and entered into at Bombay this dated 11th August 1990 by and between Mr. Parvez Sorabji and also constituted attorney for Mrs. Pervin Sorabji, parsi indian (Vender) and Smt. Madhu Jayendra Bhagat and her son Mr. Sandeep Jayendra Bhagat (Purchaser) in respect of Flat no.07, Ground floor, Area admeasuring 661 sq.ft. in Building known as "RAJNEELAM premises co-operative society Itd". Situated at CTS no.1/752 Division Malbaar Hill Cumbala, Dr. Rajaballi Patel Road, off. Warden Road, Mumbai - 400026, AND also all channel Mumbai - 400026, AND also all channe ORIGINAL PURCHASE AGREEMENT

MADE BETWEEN SHRI TULS1DAS DHAMANMAL AND MRS VARSHA RANI V K CHAWLA ON DATED 12 AUGUST 1966. 2) ORIGINAL PURCHASE AGREEMENT MADE BETWEEN MRS VARSHA RANI V I CHAWLA AND PARVEZ SORABJI AND PERVIN SORABJI ON DATED 14 OCTOBER 1978 is lost misplaced and is not traceable, and the complaint for loss of document is being reported and registered in the "Gaondevi Polic Station" at papanaswadi, Mumbai -400007 Station at paparlaswadi, multipal 400007. Vide Complaint registered no 7621-2023 dated 23 01 / 2023. Please take note that, in case, if anyone finds the original above mention all channel agreement OR having any claim thereon should contact the undersigned within 7 days from the date of within the control of the control within 7 days from the date of publication of this notice falling which it shall be presumed that there is no claim of anyone in respect thereof and whatever claimed if any shall deemed to be walved. Complainant (Smt Madhu Jayendra Bhagat)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, the originally Mr. Dattatrya Satpute was owner of the property described hereunder. Mr. Dattatray Satpute has expired on 01.08.2010 and his wife Mrs. Vimal Satpute was also died on 24.05.2002, leaving behind legal heirs namely, 1) Mrs. Fasabai Satpute, 2) Sagar Satpute, 3) Sandeep Satpute, 4) Sachin Satpute, 5) Sangita Medhage & 6) Suvarna Gadade . However, they have not obtained heirship certificate from the Court of law. The Sagar Satpute and 4 others have released theirs rights in respect of the said Flat in favour of Fasabai Satpute under Release Deed dated 12.03.2015 vide registered under Sr. No. BRL-3/1307/2015. However, Now the my client Mr. Virendra Bahadur Singh want to purchase the said property Thus, any person having any interest or claim by way of legal heirs Agreement to Sale, Sale Deed Mortgage, Lease, Pawn, Lien, Gift, Possession, or otherwise, in respect of the said properties should satisfy the undersigned together with the documents in support thereof, within a period of 7 (Seven) days from the publication of this notice, failing which my clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist any such a claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived or abandoned. PROPERTY DESCRIPTION

All that Piece and parcel of Flat No 706, on the 7th Floor, Building No. 47, in the Society Known as Malwani Ashirwad Co-op Housing Society Ltd", constructed on CTS No. 6/A/1, at Village Malwani, Tal Borivali & Dist. Mumbai Suburban

Sd/-Adv. Kiran K. Dhalpe

Add: Off. 204, 2nd Floor, shree-yash CHS Ltd., Near Railway Station, behind Sanjeevani Hall, Badlapur (E), Tal. Ambarnath, Dist. Thane

BAJAJ FINSERV

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

CORPORATE OFFICE: CEREBRUM IT PARK B2 BUILDING, 5TH FLOOR, KALYANI NAGAR, PUNE, MAHARASHTRA - 411014 BRANCH OFFICE: 7TH FLOOR, SUMER PLAZA, UNIT NO. 702, MAROL MAROSHI ROAD, SANKASTH PADA WELFARE SOCIETY, MAROL, ANDHERI FAST, MUMBAL MAHARASHTRA- 400059

Authorized Officer's Details: Name: VISHWAJEET SINGH Email ID:vishwajeet.singh1@bajajfinserv.in Mob No. 9769688946/8669189048/7264003515

PUBLIC AUCTION THROUGH BIDDING NOTICE

UNDER THE SECURITISATION AND RECONS Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ('BHFL') and the possession of the said immovable property ('secured asset/property') has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 8/06/2023 and the bidding will be held on 08-Jun-23 "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8

& 9 of the S	& 9 of the Security Interest (Enforcement) Rule's (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under:							
Borrowers	Name & Address		Names of the	Secured debt for recovery of v	which property is sold			
BORROWER 1. AJAY BABURAM GUPTA At 02 SUN VIHAR PLOT NO. 153 SEC 12, VASHI, NAVI MUMBAI - 400703		(Co-Borrower 1. SHALINI G	Borrowers with address) BUPTA, At 02 SUN VIHAR PLOT 2, VASHI, NAVI MUMBAI -400703	TOTAL Rs. 2,22,06,567 (Rupees Tw Six Thousand Five Hundred Sixty Se interest and charges accrued w.e Loan Account Numbers 405HSLED0	xty Seven Only) Along with futu d w.e.f 20/05/2023 Required			
Title Deed Holder	,		Place, Date and Time of the Opening of Bids	Reserve price/EMD/ Bid Increment	Last Date and time for submission of the request			
MR. AJAY B. GUPTA	All that piece and parcel Flat No. 1502, 15th Floo Homes Chsl Plot No. 3, (c	r, Wing-a Sea	Date: 8/06/2023 Time: 11 00 AM Place: 7th Floor, Sumer Plaza.	Reserve Price: Rs. Rs. 2,10,00,000/- (Rupees Two Crores Ten Lakh only) EMD: Rs. 21,00,000/- (Rupees	letter for participation/ KYC Documents/ Proof of EMD etc.			
& MRS. SHALINI AJAY GUPTA	MRS. Nerul Navi Mumbai, Maharashtra - 400706 ALINI Bounded On East - Palm Residency, West- Palm Beach Highway, North – Sea Princes,		Unit No. 702, Marol Maroshi Road,sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra-400059		7/06/2023 at 6:00PM			

DATE AND TIME OF INSPECTION OF THE PROPERTY: FROM 25/05/2023 to 3/06/2023 BETWEEN 10:00 AM AND 4:00 PM Terms and Conditions of the Public Auction are as under

- Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. The bid form, Declaration, General Terms and Conditions of Public Auction can be obtained from office of 7TH FLOOR, SUMER PLAZA, UNIT NO. 702, MAROL MAROSHI ROAD, SANKASTH PADA WELFARE SOCIETY, MAROL, ANDHERI EAST, MUMBAI, MAHARASHTRA- 400059
- To the best of the knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the properties. However, it is necessary that the intending bidders should make their own independent inquiries regarding any claims, charges, dues, encumbrances and should satisfy about the title extent/measurement of the property prior to submitting their bid. For any discrepancy in the property the participating bidder is solely responsible for all future recourses from the date of submission of hid
- No claim of whatsoever nature regarding the property put up for sale, charges/encumbrances over the property or on any other matter etc will be entertained after submission of the bid.
- The Authorized Officer/BHFL will not be responsible for any charge, lien, encumbrance, property tax dues, electricity dues etc. or any other dues to the Government, local authority or anybody, in respect of the property under sale.
- The Public Auction notice/advertisement does not constitute and will not be deemed to constitute any offer, commitment or any representation of Bajaj Housing $Finance\ Limited.\ The\ Authorized\ Officer/BHFL\ shall\ not\ be\ responsible\ in\ any\ way for\ any\ third\ party\ claims/rights/dues.$ The Sale shall be subject to the rules/conditions prescribed under the SARFAESI Act 2002\ and\ rules\ thereto.
- It shall be the responsibility of the bidders to inspect (a) the title and link documents and (b) the property and satisfy themselves about the secured asset and specification before submitting the bid. Before entering the premises for inspection, it is necessary that the interested purchaser shall provide their identity, address and contact details in the register confirming their entry and exit from property under their signature.
- The interested bidders shall submit their bids along with EMD, which shall be payable only through D.D. in favour of Bajaj Housing Finance Limited payable of or before the last day and time mentioned above. The Bids along with other documents must be submitted to the Authorized Officer in a sealed envelope mentioning "Offer for Purchase- 1. AJAY BABURAM GUPTA 2. SHALINI GUPTA, 405HSLED074439/405TSHED778577 to reach the Authorized Officer on or before the last date of submission of the Bids.
- The bidder is supposed to submit the following documents at the time of submission of the bid: i) Proof of EMD paid ii) copy of the Pan Card iii) Proof of identification/Address proof/Aadhaar Card/KYC (self-attested copies) without which the bid is liable to be rejected. The bidder alone can participate in the public auction proceeding and no other person is permitted. 13. The successful Bidder must deposit the 25% of the purchase amount (after adjusting the EMD already paid) immediately upon the acceptance of the offer and
- Housing Finance Limited. 14. The balance 75% of the purchase amount must be deposited by the successful bidder within 15 days, failing which the amounts already deposited by the bidder shall stand automatically forfeited without further notice and no request for refunds whatsoever shall be entertained. Further, the property will be put to re auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of the property/amount and will not be eligible to participate in the re-auction, if any.

declaration of the successful bidder by the Authorized officer, failing which the EMD paid shall be forfeited and cannot be claimed by the bidder from Baiai

- 15. No interest is applicable to EMD or any amount deposited by the bidders/successful bidder in respect of sale of secured asset. 16. The Purchaser/successful bidder shall bear the (a) applicable stamp duty/registration/transfer charges; (b) all the statutory, non-statutory, conversion electricity, sewage charges, any dues, cess, fees, taxes, rates, assessment charges etc. owing to any person, association or authority shall be borne by the
- 18. The successful bidder shall have to arrange for registration etc., at his/her/its cost of the sale certificate as per the provisions of prevailing Stamp and Registration Act. The successful bidder shall bear the charges for conveyance, registration fee, stamp duty, taxes, fee etc. as applicable 19. In case of sale of property subject to any encumbrances, the successful bidder/purchaser shall deposit money required to discharge the encumbrance

Sale certificate shall be issued in the prescribed format in favor of successful bidder only.

including interest, cost, expenses etc. if any to the Authorized officer.

- 20. In case if the public auction is stopped, stayed, postponed or rescheduled or cancelled, a public notice will be put on the notice board of BHFL branch and no $personalized/individual\ communication\ in\ this\ regard\ will\ be\ sent\ to\ any\ of\ the\ bidders\ or\ otherwise.$
- Submission of bid by the bidders is construed that they have read, understood and accepted the terms and conditions governing the public auction EMD of unsuccessful bidders shall be returned on the closure of auction proceedings. 23. The Authorized officer is not bound to accept the highest offer/bid and the Authorized officer has absolute right to accept or reject any or all offer(s) or
- adjourn/postpone/cancel the public auction without assigning any reason thereof. 24. For more details please visit: https://www.bajajhousingfinance.in/auction-notices

Date: 23/05/2023 Place:- MUMBAI

The Secured asset will not be sold below the Reserve price

Sd/- (Vishwajeet Singh) Authorized Officer, Bajaj Housing Finance Limited

Public Notice tice is hereby given to the general public it my client SHRADDHA UDAY POLEKAR and to purchase the flat premises i.e. Flat that my client SHRADDHA UDAY POLEKAR intend to purchase the flat premises i.e. Flat bearing no. 1 admeasuring about 237 square feet carpet area on the ground floor of the building known as "Chandralok Co-operative Housing Society Ltd." (Said society) on the plot of land bearing C.T.S. No.1522, 1522/1, F. P. 431, T P S V of Village Ville Parle (East), lying and being at N. P. Thakkar Cross Road, Ville Parle (East), Mumbai-400057 from DEEPALI DATTATRAYA RAUL and where as Smt. Deepali Dattatraya Raulhad exchange her ownership residential Flat no-1. gr floor, of the building known as Rukmini co-op-Hsg. Soc. Ltd or Village Ambivali lying at Andheri west, Mumbai-400058 from Smt. Kalavati Mahendrabhai Patel in the year 1992 against flat no-6, gr floor of the building known as "Chandralok co-op-Hsg. Soc. Ltd." on the plot of land bearing C.T.S. No.1522, 1522/1, F. P. 431, T P S V of Village Ville Parle (East), lying and being at N. P. Thakkar Cross Road, Ville Parle (East), Mumbai-400057.

lying and being at N. P. Inakkar Cross Koad, Vile Parle (East), Mumbai-IA00057. Further in the year 1993 the said society changed the numbering of the flat from flat no-6 to flat no-1, for which the resolution was passed in the annual general body meeting, is the said flat which is being purchased by my client. If Any person/Claimants having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license, easement or otherwise etc. of whatsoever nature with respect to Said flat are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 07days from the date of publication of this notice, failing which, the objection/ claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

peen waived and/or abandoned.
Place: Mumbai Date: 23.05.2023

CHANDRASHEKHAR R KANOJIA
Advocate High Court
Office: .Shop No. 1, Opp. Shiv Shakti Dairy, Marol
Pipe Line, A. K. Road, Andheri East, Mumbai - 059
Mob:9022223370 Off:. 8976973370

जाहीर सूचना

थि सूचना देण्यात येत आहे की**, श्री. परवेझ सोराबर्ज (विक्रेत्या)** यांचेकरिता स्थापित मुखत्यारसुद्धा आणि श्रीमती मधु जयेंद्र भगत व त्यांचा मूलगा श्री. संदीप **नयेंद्र भगत[े] (खरेदीदार)** यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.०७ तळमजला, क्षेत्रफळ ६६१ चौ.फु., राजनीलम प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत सीटीएस क्र.१/७५२, मलबार हिल कंबाला विभाग डॉ. राजाबल्ली पटेल रोड, वॉर्डन रोड, मुंबई-४०००२६ यांच्या दरम्यान झालेला दिनांक ११ ऑगस्ट, १९९। ोजीचा मुंबई येथील मुळ अहवाल करारनामा तसेच अन्य श्रेणी करारनामाः

१) श्री. तुलसीदास धमनमल व श्रीमती वर्षा राण ., **व्ही.के. चावला** यांच्या दरम्यान झालेला मुळ खरेदी करारनामा दिनांक १२ ऑगस्ट, १९९६.

२) श्रीमती वर्षा राणी व्ही.के. चावला व परवेड़ <mark>सोराबजी व परवीन सोराबजी</mark> यांच्या दरम्यान झालेल मुळ खरेदी करारनामा दिनांक १४ ऑक्टोबर, १९७८ , र्व करारनामा हरवले आहेत आणि याबाबत दिनांक २३.०१.२०२३ रोजी तक्रार नोंद क्र.७६२१-२०२ नुसार गावदेवी पोलीस स्टेशन, पपनसवाडी, मुंबई -४००००७ येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे. कृपय नोंद असावी की, जर कोणासही वर नमुद केलेले[ँ] मुठ श्रेणी करारनामा सापडल्यास किंवा यावर काही दाव असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचन प्रकाशनापासून ७ दिवसात संपर्क करावा. अन्यथा असे समजले जाईल की, याबाबत कोणासही कोणताही दाव नाही आणि असल्यास ते त्याग केले आहेत. तक्रारदार (श्रीमती मधु जयेंद्र भगत)

जाहीर सूचना

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आ की, स्वर्गीय श्री. ई.जे. परेरा व स्वर्गीय श्रीमत शिला परेरा. पत्ता: फ्लॅट क्र.०३. गुलनार-ए इमारत दी बांद्रा गुल-ए-बाग को-ऑपरेटिव्ह हौसिं नोसायटी लिमिटेड, सेन्ट जॉन बाप्तीष्ट रोड, वांत्र (प.), मुंबई-५०, नोंद क्र.बीओएम/एचएसजी एच-६६८४/१९८१ या जागेबाबतचे त्यांच्याद्वारे धारण अनुक्रमांक ११ ते १५ (दोन्हीसह) धारक मुळ भागप्रमाणपत्र क्र.३ हरवले आहे आणि **स्वर्गी**य **श्री. ई.जे. परेरा** यांचे वारसदारांनी दुय्यम गागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला

सोसायटी याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाट सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्य आत सोसायटीचे कार्यालयात सचिव दी बांद पुल-ए-बाग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, सेन्ट जॉन बाप्तीष्ट रोड, वांद्रे (प.), मुंबई-४०००५० येथे त्यांचे दावा/आक्षेपबाबत योग्य र दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात दावा व आक्षेप मागवित आहेत. जर विहित कालावधीत दाव किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीमध्य तरतुदीनुसार दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायर्ट

> च्या वतीने व करिता दी बांद्रा गुल-ए-बाग को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड

PUBLIC NOTICE REVOCATION OF POWER

This is inform the General Public do all such acts, deeds and things that are recited therein.

By a Declaration dated 20.05.2023, my client has revoked/cancelled the above said Power of Attorney.

Power of Attorney dated 29.12.2011 will be doing so at their risk and cost. My client will not in any way be responsible for the said act/s or transaction/s.

FAKRE ALAM Cell- 9892708636

that my client MR. NIZAR HUSSAIN PATEL, presently residing at 502, Panch Kiran CHS Ltd., Panch Marg Road, Off Yari Road, Near Bhaktani Heights, Versova, Mumbai- 400061 on 29.12.2011. Mrs Rashida Nizar Ali Patel had executed a power of Attorney in favour of her husband MR. NIZAR HUSSAIN PATEL to

Dated this 23rd day of May, 2023,

Advocate High Court. Off No.4, 1st Floor, Beside Peninsula Grand Hotel, 90 Feet Road, Saki Naka, Mumbai- 400072.

SUDITI INDUSTRIES LIMITED CIN: L19101MH1991PLC063245

Regd. Off: C-253/254, MIDC, TTC INDL. AREA, PAWNE VILLAGE
TURBHE, NAVI MUMBAI 400 705, Te 67368600/10

E-mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure: Requirements) Regulations 2015, we hereby informout high the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 30th May, 2023 through VC/ OA VM to consider and approviously in the province of the Company will be held on Tuesday, 30th May, 2023 through VC/ OA VM to consider and approvince.

Company will be net on Iuesday, 30th May, 20th rough VC AV M to consider and approve following:

1) The Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the company for the quarter/period year ended 31st March, 2023, and 2) To recommend a dividend, if any for the financial year ended 31st March, 2023. Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) (Amendment) Regulations 2018, the trading window for dealing in shares of the company which was closed for all the designated employees/ Departmental heads/ Directors of the company which their immediate relatives from April 01, 2023, will be open for them after the expiry of 48 (forty eight) hours from the declaration of the financial results for quarter/year ended 31st March, 2023.

The said notice can be accessed on the Company's website at www.suditi.in and may also be accessed on the Stock Exchange website at www.sudit.in.and may also be accessed on the Stock Exchange website at www.spienidia.com.

जाहीर सूचना

गर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात की, <mark>श्री</mark> अमित रमेश टेकवानी वे श्रीमती निरु रमेश **टेकवानी** हे मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र.४०१. ४था मजला, इमारत क्र.एफ२, व्हॅली टॉवर ॲनेक्स कोहौसोलि., चितळसर, मानपाडा, ठाणे पश्चिम-४००६१० येथील जागेचे नोंदणीकृत सह–मालक सदस्य आहेत. तसेच २७ मार्च. २००९ रोर्ज सोसायटीद्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.२९ च भनुक्रमांक १४१ ते १४५ च्या शेअर्सचे धारक आहेत. सह-मालक **श्रीमती निरु रमेश टेकवार्न** यांचे १० सप्टेंबर, २०१९ रोजी निधन झाले. **श्रीमर्त** निरु रमेश टेकवानी यांचे सदर मालमत्तेतील सद शेअर्स त्यांचे पती **श्री. रमेश हिरानंद टेकवा**नी यांच्या नावे हस्तांतर करण्यात येतील. जर कोणासर्ह वर नमुद मालमत्तेवर दावा किंवा तारण किंवा हित किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात त्यांच्या दाव्यांच्या दस्तावेजी पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांच्याकडे संपर्क करावा. जर दावा/आक्षेप प्राप्त न गल्यास **श्रीमती निरु रमेश टेकवानी** यांचे सदर शेअर्स नोंदणीकत मक्तता करारनामाच्या आधाराव श्री. रमेश हिरानंद टेकवानी यांच्या नावे हस्तांतर केले जातील

वकील पुनम कामतक ८२/बी, कामतकर हाऊस, आदिमाया देवी मंदिराजवळ. चितळसर. घोडबंदर रोड. मानपाडा ताणे पश्चिम-४००६१० दिनांक: २<u>३.०५.२०२३</u>

कंपनीद्वारे दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जातील.

एचएलएल१६४१०४८

भागीदारी अधिनियम. २००९ चे नियम १७ प्रकरणात

ऑपेरा हाऊस, गिरगाव, मुंबई-४००००४.

नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

सादर करावा

नाव

प्रभुदास देवकरण

ठिकाण: मंबर्ड

ठिकाण: मुंबई

दिनांक: २१.०५.२०२३

दिनांक: २३.०५.२०२३

शेअर्स हरवल्याची सूचना

हिन्दस्थान यनिलिव्हर लिमिटेड

(पूर्वीची हिन्दुस्थान लिव्हर लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय: हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग,

चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९.

जर कोणास सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी **१५ दिवसांत** कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात त्यांचा दाव

शेअर्सची संख्या

(रु.१/-द.मु.)

960

केंद्र शासन, कंपनी निबंधक, मुंबई यांच्या समक्ष

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ चे उपकलम (३) आणि मर्यादित दायित्व

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८, कलम १३(३) आणि **मे. युनिलाईट क्रिएशन एलएल**प

यांचे नोंदणीकृत कार्यालय: ३३, मजला ०, ४, पॉप्युलर आर्केड, टाटा रोड क्र.१, रॉक्सी सिनेमा

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, एलएलपीने त्यांचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र**

<mark>राज्यातून गुजरात राज्यात</mark> स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे मर्यादित

दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३(३) नुसार याचिका करण्याचे एलएलपीने नियोजित केले आहे. जर कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही

बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे

आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून <mark>२१ (एकवीस)</mark> दिवसांच्या आत **कंपनी**

निबंधक, मुंबई यांच्याकडे पाठवावी, तसेच एक प्रत खालील नमुद याचिकाकर्ता एलएलपीच्या वर

आयएनसी २६ - सूचना (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, क्षेत्रिय संचालक, मुंबई, महाराष्ट्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी

(स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (६) चे खंड (अ) प्रकरणात

रितुज क्रिएशन प्रा.लि. यांचे नोंदणीकृत कार्यालय: विजय विलास सोसायटी, इमारत क्र.१२, फ्लॅट क्र.४४, जी.बी. रोड, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७, भारत.

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. १७ **मे. २०२३** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत

मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातन मध्य प्रदेश राज्यात** स्थलांतरीत

करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे खंड २ बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत

असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमुद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप

रजि. पोस्टाने सदर सुचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र

एक्हरेस्ट, १००, ५वा मजला, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र, दूर.:०२२-२२८१७२५९,

फॅक्स:०२२-२२८१२३८९, **ई-मेल: rd.west@mca.gov.in** या कार्यालयात पाठवावी तसेच

कंपनीचे नाव: रितुज क्रिएशन प्रा.लि., सीआयएन: यु७४२१०एमएच१९९६पीटीसी२५९३६८

नोंदणीकृत कार्यालय: विजय विलास सोसायटी इमारत क्र.१२, फ्लॅट क्र.४४, जी.बी. रोड,

शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

ठाणे, महाराष्ट्र-४००६०७, भारत.

ठिकाण: ठाणे, मुंबई

दिनांक: १५.०५.२०२३

आणि

…याचिकाकर्ता

4023462

PUBLIC NOTICE

Sneh Sarovar Co-operative Housin Society Limited, having its address a "SAROVAR", Military Road, Marol, [C.T.S. 28 of Village-Tungwa] Mumbai 400072 have eceived an application from Mrs. Lane Gonsalves for transfer of 50% undivided shares and interest of the deceased membe Mr. Vincent R. Gonsalves and transfer of Share Certificate No. 009 dated 25.12.2002 bearing distinctive Nos. from 41 to 45 in he favour in place of the said dece Mr. Vincent R. Gonsalves of Flat No. A-40 n our society building.

The above said deceased member, M

Vincent R. Gonslaves died on 08.05.2021. The society hereby invites claims an claimants/objector or objectors to the transfe of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of suc documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no period prescribed above, the society shall b free to deal with the shares and interest of th deceased member in the property of the society in such manner as is provided unde the bye laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of th deceased member in the capital/property o the society shall be dealt with in the manne rovided under the Bye-Laws of the society A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by th laimants / objectors, in the office of the Society between 10 am to 6pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period with prior appointment wit Mr. Manoj Pandey (MOB: 9594974837).

For and on behalf of the Sneh Sarovar Co-operative Hou. Soc. Ltd S. R. Nagvekar (Hon. Secretary) Mob No. 9820135732

अनुक्रमांक

98850538 -

७४८६०८१०

श्री. निशीत तुषार गांधी

कंपनीच्या वतीने व करिता

अर्पित मित्तल, संचालक, डीआयएन:००१३९७२५

पदसिद्ध भागीदार

सही/

देव बाजपा



गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेड

सचिव

नोंदणीकृत कार्यालय: जी-३०, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स-३, सिप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६.

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात)

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३१.०३.२३ लेखापरिक्षीत	३१.०३.२२ लेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत	३१.०३.२२ लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५६११.९९	६०३६.२८	२३३४४.४०	२३८०६.१२
कालावधीकरिता निञ्वळ नफा				
(कर व अपवादात्मक बाबपूर्व)	३०४.२३	३८५.११	१२५१.३४	१०४३.२८
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा				
(अपवादात्मक बाबनंतर)	३०४.२३	३८५.११	१२५१.३४	१०४३.२८
करानंतर कालावधीकरिता निञ्वळ नफा				
(अपवादात्मक बाबनंतर)	२३३.५४	२४४.९६	९४२.६५	७३७.१३
कालावधीकरिता इतर सर्वंष्कष उत्पन्न	२.४१	-8.30	२.४१	4.00
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न				
(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)				
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३२५.९५	२४३.६६	९४५.०६	७४२.२१
समभाग भांडवल	६९६.४१	६९६.४१	६९६.४१	६९६.४१
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)				
(विशेष साधारण बाबपुर्व व नंतर)				
अ. मूळ	३.३५	३.५२	१३.५४	१०.५८
ब. सौमिकृत	३.३५	३.५२	१३.५४	१०.५८
टीप:				

वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि २२ मे, २०२३ रोजी

एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या

भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

कंपनीचे वरील निष्कर्ष हे वैधानिक लेखा परिक्षकाद्वारे लेखा परिक्षित केले आहे आणि त्यावर अपात्र लेखा मत दिलेले आहे. ३१ मार्च, २०२३ व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षाचे लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाही पर्यंत अलेखापरिक्षित वर्षे ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत. तसेच तृतिय तिमाही अखेरपर्यंत आकडे हे फत्त पुनर्विलोकन केले आहे, जे लेखापरिक्षणावर अवलंबून नाही.

. कंपनीने सन २०२२–२३ दरम्यान इन्डएएस ११६ लिज स्विकारले नाही आणि अद्यापी वित्तीय अहवाला

कच्चे साहित्य व पुर्ण झालेल्या वस्तुंचे मुल्यांकन हे कमी मुल्याने आणि निव्वळ शिथील मुल्यावर केले आहे मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संचालक मंडळाने २२ मे, २०२३ रोजी झालेल्या सभेत रु.१.५०/ - प्रति समभागाचे अंतिम लाभांश नियोजित

केले. सदर प्रस्ताव आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबुन आहे.

गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई

have been transferred to IEPF as per IEPF Rules.

P001523

further intimation

Pratibha Prakash

Jt. With Anjishnu

Prakash

Place: Patna

Date: 23 May 2023

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३१.०३.२३ लेखापरिक्षीत	३१.०३.२२ लेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत	३१.०३.२२ लेखापरिक्षीत
कार्यचलनातुन एकुण उत्पन्न (निव्वळ)	५६११.९९	६०३६.२८	23388.80	२३८०६.१२
कालावधीकरिता निव्वळ नफा	4422.22	4024.70	72200.00	72004.57
(कर व अपवादात्मक बाबपूर्व)	३०४.२३	३८५.११	१२५१.३४	१०४३.२८
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा				
(अपवादात्मक बाबनंतर)	३०४.२३	३८५.११	१२५१.३४	१०४३.२८
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा				
(अपवादात्मक बाबनंतर)	२३३.५४	२४४.९६	९४२.६५	৬३७.१३
कालावधीकरिता इतर सर्वंष्कष उत्पन्न	२.४१	-१.३0	२.४१	4.00
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न				
(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)				
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३२५.९५	२४३.६६	९४५.०६	७४२.२१
समभाग भांडवल	६९६.४१	६९६.४१	६९६.४१	६९६.४१
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)				
(विशेष साधारण बाबपुर्व व नंतर)				
अ. ਸ੍ਰਲ	३.३५	३.५२	१३.५४	१०.५८
ब. सौमिकृत	३.३५	३.५२	१३.५४	१०.५८
टीप:	•			

झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक

www.golkunda.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत

स्विकृती प्रभाव मुल्यांकनाच्या प्रक्रियेवरच आहेत

कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात जेम्स ॲण्ड ज्वेलरीचे उत्पादन व विक्रीमध्ये कार्यरत आहे.

१०. वरील आंकडे हे इपीएस व्यतिरिक्त लाखात आहेत

अरविंद कांतीकमार दाध (व्यवस्थापकीय संचालक)

1197906 to 1197935

1713071 to 1713090

2038479 to 2038528

4054000 to 4054032

5058063 to 5058101

हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

(पूर्वीची हिन्दुस्थान लिव्हर लिमिटेड (एचयुएल)) **नोंदणीकृत कार्यालय:** हिन्दुस्थान युनिलिब्हर लिमिटेड, युनिलिब्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९.

येथे सुचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे आणि कंपनीद्वारे

दृथ्यम मागप्रमाणपत्र ।वतरण करण	याचा इच्छा आह.								
ार कोणास सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी १५ दिवसांत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात त्यांचा दावा सादर करावा									
धारकाचे	फोलिओ	शेअर्सची संख्या	प्रमाणपत्र	अनुक्रमांक					
नाव	क्र.	(रु.१०/-द.मु.)	क्र.	क्र.					
गुखत्यार सिंग अरोरा (मयत)	एचएलएल१३२६८९२	40	२४८७९७	२०१०९९७६-					
नेखील अरोरा (वारसदार)				२०११००२५					
देनांक: २३.०५.२०२३			देव बाजपा	ई – कंपनी सचिव					

NOTICE Mahindra CIE Automotive LTD, Suite F9D, Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Wester Express Highway, Santacruz (É), Mumbai Maharashtra, 400055

NOTICE is hereby given that the certificate(s) fo the under mentioned securities of the Company has/have been lost/misled and the holder is) of the said securities applicant[s] has/have applied to th Company to Issue duplicate certificate's. An person who has a claim in respect of the said company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation Names of holder Dinkar Maneklal Arv (Expiered) And Anup Dinkar Arya Kind of Securities equity FV Rs 10, No of shares 852, Folio No 33798, Dist No.145169949 to 451708010 Certi No. 102690 SD/ Dinkar Maneklal Arya (Expiered) And Anup Dinkar Arya

Odyssey Corporation Limited

102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai Mumbai City - 400067 CIN:L67190MH1995PLC085403 Email Id:odysseycl9999@gmail.com Telephone No: 022-2624111

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

31 ST MARCH, 2023.						(Rs. In Lacs except per value share)					
		S	TANDALON	E		CONSOLIDATED					
Particulars		Quarter Ende	d	Year E	nded	(Quarter Ended			Year Ended	
Tarticulars	31.03.2023 Audited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited	
Total Income from Operations	1318.39	1760.85	1,672.78	7418.67	10025.47	1318.39	1760.85	1886.17	7418.67	10025.4	
Other Income	86.69	97.44	47.08	365.00	442.62	87.52	97.44	47.08	365.83	442.6	
Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/Or Extraordinary items)	(183.10)	148.70	128.85	150.06	607.28	(182.75)	148.33	128.34	149.52	602.9	
Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/Or Extraordinary items)	(183.10)	148.70	128.85	150.06	607.28	(182.75)	148.33	128.34	149.52	602.9	
Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and Or Extraordinary Items)	(187.29)	149.19	127.86	144.78	608.97	(186.86)	148.82	127.35	144.24	604.6	
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for The period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(186.25)	173.64	60.25	172.92	560.74	(232.64)	173.24	59.31	125.58	555.6	
Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- per share)	1969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.7	
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	5625.12	5452.20	-	-	-	5117.18	4944.8	
Earnings Per Share (of Rs. 5/- each) For continuing and discontinuing Operations.											
Basic: Diluted:	(0.47) (0.47)	0.38 0.38	0.33 0.33	0.37 0.37	1.55 1.55	0.47 0.47	0.38 0.38	0.32 0.32	0.37 0.37	1.5 1.5	

Place : Mumbai

अ. तपशिल

The Company's business activity fall within a single primary business segment. Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary

Directo

इंडोकेम लिमिटेड

सीआयएन:एल३१३००एमएच१९६४पीएलसी०१३०८८ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.४१०, खटाव हाऊस, मोगल लेन, माहिम, मुंबई-४०००१६. द्र.:+९१-२२-६१२३६७६७/६१२३६७११ | ई-मेल:iklsecretarial@gmail.com | वेबसाईट:www.indokem.co.in ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लाखात)	
	7	गंपलेली तिमार्ह	ì	संपलेले वर्ष		
तपशिल	३१.0३.२०२३	39.99.9077	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.0३.२०२२	
	(संदर्भ टी ४) लेखापरिक्षाित	अलेखापरिक्षित	(संदर्भ टी ४) लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२७८३	२८९९	3097	११३४५	११४०६	
करपूर्व नफा / (तोटा)	80	ξ0	49	38	२८३	
वर्षाकरिता नफा/(तोटा)	80	६०	५९	38	२८३	
एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) कराच्या एकूण	३६	६१	68	₹0	290	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग)	2,833	२,४३३	२,४३३	२,४३३	२,४३३	
राखीव				१०७९	8088	
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (वार्षिकीकरण नाही)						
एकूण उत्पन्न प्रतिभाग						
१. मूळ (रु.)	०.१६	०.२५	0.78	0.83	१.१६	
२. सौमिकत (रु.)	39.0	0.24	0.28	0.83	8.88	

- वरील वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षक, लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २२ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्य
- कंपनी दोन विभागात अर्थात टेक्स्टाईल डाईज व केमिकल्स आणि विद्युत कॅपेसिटर्स या विभागात कार्यरत आहे. तथापि विद्युत कॅपेसिटर्सकरित विभागीय अहवाल वेगळे देण्यात न येत असल्याने कार्यचलन विभागावरील इंडएएस १०८ नुसार वेगवेगळे अहवालाकरिता कंपनी लागू नाही.
- कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १५ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनी व रेफनॉल रेझिन्स ॲण्ड केमिकल्स लिमिटेड यांच्या दरम्यान विलीनीकरण सुधारित योजनेस विचारात घेऊन मान्यता दिली आहे. सदर योजनेची नियुक्त तारीख १ एप्रिल, २०२१ किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाद्वारे निश्चित किंवा मान्य प्रमाणे पुढील तारीख असेल. विविध प्राधिकरणाकडून मान्यता प्रलंबित असल्याने ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील योजनेचा लेखाप्रभाव देण्यात आलेला नाही.
- ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.
- मागील कालावधी/वर्षाचे आकडे निश्चितीसाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत.

इंडोकेम लिमिटेडकरित सही / - महेंद्र के. खटाव ठिकाण : मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक: २२.०५.२०२३ डीआयएन:000६२७९१

BAJAJ FINSERV

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बी? बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४१९०९४. शाखा कार्यालय: ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा, वेल्फअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९, भारत. प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: विश्वजीत सिंग, ईमेल आयडी:

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** कडे वर्णन केलेली स्थावर लमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमानुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, युल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून <mark>०८.०६.२०२३ रोजी</mark> विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही

१. अजय बाबुराम गुप्ता १					शे सदुसष्ट फक्त) कर्ज खाते क्र.४०५ए	
पत्ता: ०२ सन वि	हार, प्लॉट क्र.१५३, सेक्टर	पत्ता: ०२ सन	विहार, प्लॉट क्र.१५३, सेक्टर १२,	४०५	टीएसएचईडी७७८५७७ मध्ये भविष्यातील व	याज आणि २०.०५.२०२३
१२, वाशी, नवी म्	मुंबई-४००७०३	वाशी, नवी मुंब	बई-४००७०३	पासून	न जमा झालेल्या भविष्यातील शुल्कांसह.	
शीर्षक करारनामा मालमत्तेचे वर्णन		न	बोली उघडण्याचे ठिकाण, तारीख आ	ाणि	राखीव किंमत/इरठे/बोली वाढ	विनंती पत्र सादर
धारकाचे नाव	नाव		वेळ			करण्याची शेवटची
श्री. अजय बी.	फ्लॅट क्र.१५०२, १५वा मजला, विंग-ए,		दिनांक: ०८.०६.२०२३		राखीव किंमत:रु.२,१०,००,०००/-	तारीख आणि वेळ
गुप्ता व श्रीमती	सी होम्स कोहौसोलि., प्लॉट क्र.३, (जीईएस)		वेळ: स.११.००वा.			केवायसी कागदपत्रे/ इरठे
शालिनी	सेक्टर ३६, नेरूळ, नवी मुंबई, महाराष्ट्र-		ठिकाण: ७वा मजला, सुमेर प्लाझा,	युनिट	इस्ठे: रु.२१,००,०००/-	चा पुरावा इ.
शस्त्रम्य गागा	🗆 🗆 🗆 🗆 🗆 🗆 🗆 🗆 🗆 🗆 अधील मालमनेचे सर्व भाग व				(रूपरो एकतीस लाख फक्त)	०७.०६.२०२३
	। खंड आणि चतुासमा: पुवस:	: पाम रासडन्सा ;	वेलाच्या मोमाराठी गागेल अंशी पर्व १	मंबई.	राखीव किमतीच्या १०%.	सायं.६.००वा.
	पश्चिमेस: पाम बीच हाय	वे; उत्तरेस: सी	<u>пеша-</u> хооого	٠ ۱	** जागेवरच बोली वाढवण्याची	

- जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्यावर आयोजित केले जात आहे आणि बजाज हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेडला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. बोली फॉर्म, घोषणा, सामान्य सार्वजनिक लिलावाच्या अटी व शर्ती ७वा **मजला, सुमेर प्लाझा, युनिट** क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा, वेल्फअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९ या कार्यालयातून मिळू शकतात. प्रतिभूत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही.
- प्राधिकत अधिकाऱ्याच्या उत्तम ज्ञान आणि माहितीनसार, मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. तथापि, हे आवश्यक आहे की इच्छुक बोलीदारानी कोणतेही दावे, शुल्क, थकबाकी, बोजा याबाबत स्वतःची स्वतंत्र चौकशी केली पाहिजे आणि त्यांची बोली सबसिट करण्यापूर्वी मालमत्तेचे शीर्षक, व्यामी/मापन याबद्दल समाधानी असणे आवश्यक आहे. माल बोली सादर केल्याच्या तारखेपासून भविष्यातील सर्व उपायांसाठी सहभागी बोलीदार पूर्णपणे जबाबदार आहे. विक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेबाबत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा, मालमत्तेवरील शुल्क/भार किंवा इतर कोणत्याही बाबी इ. बोली सादर केल्यानंतर स्वीकारले जाणार नाहीत.
- प्राधिकृत अधिकारी/बीएचएफएल विक्रीखाली असलेल्या मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही शुल्क, धारणाधिकार, भार, मालमत्ता कर थकबाकी, वीज देय इ. किंवा सरकार, स्थानिक प्राधिकरण किंवा कोणाच्याही इतर देयांसाठी जबाबदार राहणार नाही.
- सार्वजनिक लिलावाची सूचना/जाहिरात **बजाज होसिंग फायनान्स लिमिटे**डची कोणतीही ऑफर, वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तथार करत नाही आणि मानली जाणार नाही. अ<mark>धिकृत</mark>
- **अधिकारी/बीएचएफएल** कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्या/हक्क/देयांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. विक्री सरफायसी कायदा २००२ अंतर्गत विहित केलेल्या नियम/शर्तींच्या अधीन असेल आणि त्यासंबंधीच्या नियमांच्या अधीन असेल.
- बोली सादर करण्यापूर्वी (अ) शीर्षक आणि लिंक दस्तऐवज आणि (ब) मालमत्तेची तपासणी करणे आणि सुरक्षित मालमत्ता आणि तपशीलाबहल स्वतःचे समाधान करणे ही बोलीदारांची जनाबदारी असेल. तपासणीसाठी आवारात प्रवेश करण्यापूर्वी, इच्छुक खरेदीदाराने नोंदणीमध्ये त्यांची ओळख, पत्ता आणि संपर्क तपशील त्यांच्या स्वाक्षरीखाली मालमत्तेतून प्रवेश आणि बाहेर पडल्याची
- स्वारस्य असलेल्या बोलीदारांनी त्यांच्या बोली इरठेसह जमा कराव्यात, ज्या **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**च्या नावे वर नमूद केलेल्या शेवटच्या दिवशी आणि वेळेपूर्वी देय असलेल्या डीडीद्वारे देय असतील. १०. इतर कागदपत्रांसह बोली प्राधिकृत अधिकाऱ्याकडे **१) श्री. अजय बी. गुप्ता, २) श्रीमती शालिनी अजय गुप्ता** / ४०**५एचएसएलईडी०७४४३९/४०५टीएसएचईडी७७८५७**७ असा उछ्लेख असलेल्य
- ११. बोली सादर करताना बोलीदाराने खालील कागदपत्रे सादर करणे अपेक्षित आहेः १) भरलेल्या इरठेचा पुरावा २) पॅन कार्डची प्रत ३) ओळखीचा पुरावा/पत्याचा पुरावा/आधार कार्ड/केवायसी (स्वयं-प्रमाणित प्रती) ज्याशिवाय बोली नाकारली जाऊ शकते
- १३. यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव स्वीकारल्यानंतर आणि प्राधिकृत अधिकाऱ्याने यशस्वी बोलीदाराची घोषणा केल्यानंतर खरेदी रकमेच्या २५% रक्कम (आधीच भरलेली इरठे समायोजित केल्यानंतर) ताबडतोब जमा करणे आवश्यक आहे, असे न केल्यास भरलेला इरठे जप्त केला जाईल आणि तो जप्त केला जाऊ शकत नाही. बजाज हौ सिंग फायनान्स लिमिटेड कडील बोलीदाराकडून दावा
- १४. उर्वरित ७५% खरेदी रकमेची रक्कम यशस्वी बोलीकर्त्याने <mark>१५ दिवसांच्या</mark> आत जमा करणे आवश्यक आहे, तसे न केल्यास बोलीदाराने आधीच जमा केलेली रक्कम पुढील सूचनेशिवाय आपोआप जप्त केली जाईल आणि कोणत्याही परताव्याची विनंती मान्य केली जाणार नाही. पुढे, मालमत्तेचा पुनर्लिलाव केला जाईल आणि चूक करणाऱ्या बोलीदाराचा मालमत्तेवर/स्क्रम संदर्भात कोणताही दावा/हक्क नसेल आणि जर असेल तर तो पुनर्लिलावात भाग घेण्यास पात्र असणार नाही.
- १५. सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीच्या संदर्भात ईएमडी किंवा बोलीदार/यशस्वी बोलीदाराने जमा केलेल्या कोणत्याही रकमेवर कोणतेही व्याज लागु नाही. १६. खरेदीदार/यशस्वी बोलीदार (अ) लागू मुद्रांक शुल्क/नोंदणी/हस्तांतरण शुल्क सहन करेल; (ब) सर्व वैधानिक, गैर-वैधानिक, रूपांतरण, वीज, सांडपाणी शुल्क, कोणतीही थकबाकी, उपकर, शुल्क, कर, दर, मूल्यांकन शुल्क इ. कोणत्याही व्यक्ती, संघटना किंवा प्राधिकरणाने फक्त यशस्वी बोलीदारानेच वहन केले पाहिजे.
- १८. प्रचलित मुद्रांक आणि नोंदणी कायद्यातील तरतुर्दीनुसार यशस्वी बोली लावणाऱ्याने त्याच्या/तिच्या/तिच्या/तिच्या/तिच्या कंप्रतीवर नोंदणी इ.ची व्यवस्था करावी लागेल. यशस्वी बोली लावणाऱ्याने वाहतूक, नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, कर, शुल्क इत्यादीचे शुल्क लागू होईल.
- १९. मालमत्तेची विक्री कोणत्याही भारांच्या अधीन असल्यास. यशस्वी बोलीदार/खरेदीदाराने व्याज. खर्च. खर्च इत्यादीसह बोजा भरण्यासाठी आवश्यक पैसे अधिकत अधिकाऱ्याकडे जमा करावेत. २०. जर सार्वजनिक लिलाव थांबवला गेला असेल, स्थगित केला गेला असेल, पुढे ढकलला गेला असेल किंवा रह केला गेला असेल तर, बीएचएफएल शाखेच्या सूचना फलकावर एक सार्वजनिक सचना टाकली जाईल आणि या संदर्भात वैयक्तिकृत/वैयक्तिक संप्रेषण कोणत्याही बोलीदारांना पाठवले जाणार नाही किंवा अन्यथा बोलीदारांनी सादर केलेल्या बोलीचा अर्थ असा होतो की त्यांनी सार्वजनिक लिलावाचे नियम व अटी वाचल्या, समजून घेतल्या आणि स्वीकारल्या
- २३. अधिकृत अधिकारी सर्वोच्च प्रस्ताव/बोली स्वीकारण्यास बांधील नाही आणि अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा सार्वजैनिक लिलाव पुढे ढकलण्याचा/रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

एकटा बोलीदार जाहिर लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकतो आणि इतर कोणत्याही व्यक्तीला परवानगी नाही.

७. विक्री प्रमाणपत्र विहित नमुन्यात केवळ यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी केले जाईल.

अयशस्वी बोलीदारांचे इरठे लिलाव प्रक्रिया बंद झाल्यावर परत केले जाईल

२४. अधिक तपशीलांसाठी कृपया येथे भेट द्या: https://www.bajajhousingfinance.in/auction-notices

vishwajeet.singh1@bajajfinserv.in मोबा.क्र.:९७६९६८८९४६/८६६९१८९०४८/७२६४००३५१५ बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव

सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (कायदा) अंतर्गत

आधाराशिवाय या तत्वावर बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तीवर: कर्जदाराचे नाव आणि पत्ता सह-कर्जदाराचे नाव आणि पत्ता ज्या मालमत्तेची विक्री केली आहे त्याच्या वसुलीसाठी प्रतिभूत कर्ज सह-कर्जदार एकूण रु.२,२२,०६,५६७/- (रुपये दोन कोटी बावीस लाख सहा हजार कर्जदार

१२, वाशी, नवी			स्टाएसएचइडा७७८५७७ मध्य मावष्याताल व्य न जमा झालेल्या भविष्यातील शुल्कांसह.	गाज आण २०.०५.२०२३
शीर्षक करारनामा धारकाचे नाव	मालमत्तेचे वर्णन	बोली उघडण्याचे ठिकाण, तारीख आणि वेळ	राखीव किंमत/इस्ठे/बोली वाढ	विनंती पत्र सादर करण्याची शेवटची
श्री. अजय बी. गुप्ता व श्रीमती	फ्लॅट क्र.१५०२, १५वा मजला, विंग-ए, सी होम्स कोहौसोलि., प्लॉट क्र.३, (जीईएस) सेक्टर ३६, नेरूळ, नवी मुंबई, महाराष्ट्र- ४००७०६ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: पुर्वेस: पाम रीसेडेन्सी; पश्चिमेस: पाम बीच हायवे; उत्तरेस: सी प्रिन्सेस: दक्षिणेस: स्पोरल सी पंलेस	दिनांक: ०८.०६.२०२३ वेळ: स.११.००वा. ठिकाण: ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा,	इरठे: रु.२१,००,०००/ - (रुपये एकवीस लाख फक्त)	तारीख आणि वेळ केवायसी कागदपत्रे/ इरठे चा पुरावा इ. ०७.०६.२०२३ सायं.६.००वा.
				

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

LOSS OF SHARES

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of

Hawkins Cookers Limited, having its registered office at Maker Tower, F 101, Cuffe Parade. Mumbai - 400005 has/have been lost/mislaid and the holder[s] of the

said securities / applicant[s] has/have applied to the Company to release the new

certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim

with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the

Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without

Equity Share

F.V - Rs. 10/-

No. of

30

20

50

33

39

45785

45785

51345

79346

94782

Name[s] of holder[s]/ Applicant

Pratibha Prakash Jt. with

Aniishnu Prakash

A - 43, MIGH, Kankarbagh,

Sampatchak, Patna – 800020

सीआयएनःएल२७२०९एमएच१९९८पीएलसी२३६१३९ नोंदणीकृत कार्यालय: पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२१२६, महाराष्ट्र. वेबसाईट:www.haryanacapfin.com, ई-मेल:investors@haryanacapfin.com ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
तपशील	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	80.00	२९.६५	२६.५७	२७६.२४	२०६.६१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२८.५६	9६.५६	७.९६	२१५.०७	१४६.२ ७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२८.५६	98.48	0.98	२१५.०७	१४६.२७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२०.६६	99.28	4.84	94८.९५	909.32
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न					
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि					
इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9908.20	(२७९७.०१)	488.2८	3820.83	५७२७.0३
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मू. रू.१०/–)	420.८७	420.८७	420.60	420.८७	420.८७
राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)	-	_	_	१७६६०.५९	१४२४०.१६
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/ – प्रत्येकी) निव्वळ					
नफ्यावर (वार्षिकीकरण नाही)					
मूळ व सौमिकृत	0.80	0.22	0.99	३.0५	2.90
ਟਿਧ∙					

१. वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत

तयार करण्यात आले आहेत सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.haryanacapfin.com

वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. हरयाणा कॅपफिन लिमिटेडकरित

ठिकाण : गुरूग्राम दिनांक : २२.०५.२०२३

JINDAL

डीआयएन:०२२०८८९१

श्रुती राघव जिंदाल पूर्ण वेळ संचालिक